

राज्य दिशा (DISHA) समिती मधील  
मा.संसद सदस्यांचे नामनिर्देशन  
करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन  
ग्राम विकास विभाग  
शासन निर्णय क्रमांक: रादस-२०२५/प्र.क्र.०२/योजना-५  
बांधकाम भवन, तळमजला  
२५, मर्झबान पथ, फोर्ट, मुंबई-४०० ००९  
दिनांक: ३१ जानेवारी, २०२५

वाचा -

१. ग्रामीण विकास मंत्रालय, भारत सरकार यांच्या मार्गदर्शक सूचना सन २०१८, सन २०२२ व सन २०२३.
२. ग्रामविकास विभाग, शा.नि.क्रमांक: रादस-२८१८/प्र.क्र.८२/यो-५, दि. २७ फेब्रुवारी, २०२४.
३. केंद्र शासनाचे पत्र क्र.क्यू-१३०१६/०४/२०१९-DISHA दि. १७ फेब्रुवारी, २०२१
४. केंद्र शासनाचे पत्र क्र.क्यू-१३०१६/०४/२०१९-DISHA दि. २८ नोव्हेंबर, २०२४.

प्रस्तावना -

केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या केंद्र पुरस्कृत योजनांच्या अंमलबजावणीकरिता ग्रामीण विकास मंत्रालय भारत सरकार यांच्याकडून प्राप्त झालेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार केंद्रीय योजनांचा समन्वय व संनियंत्रणासाठी राज्य दिशा (DISHA) समिती मा.मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली दि.२७ फेब्रुवारी, २०२४ च्या शासन निर्णयान्वये गठित करण्यात आली आहे. केंद्र शासनाच्या दि.१७ फेब्रुवारी, २०२१ च्या पत्रानुसार नामनिर्देशित केलेले मा.संसद सदस्यांचे नामनिर्देशन संदर्भ क्र.०४ येथील केंद्र शासनाच्या दि.२८ नोव्हेंबर, २०२४ च्या पत्रान्वये रद्द करण्यात आले असून, सदर पत्रान्वये राज्य दिशा (DISHA) समिती मधील मा. संसद सदस्यांच्या नामनिर्देशनाबाबत निर्देशित केलेले आहे.

शासन निर्णय:-

केंद्र शासनाच्या दि.१७ फेब्रुवारी, २०२१ च्या पत्रानुसार राज्य दिशा (DISHA) समिती मधील मा.संसद सदस्यांचे नामनिर्देशन करण्यात आलेले होते. आता केंद्र शासनाच्या दि. २८ नोव्हेंबर, २०२४ पत्रान्वये राज्य दिशा समितीसाठी दि.१७ फेब्रुवारी, २०२१ च्या पत्रान्वये मा.संसद सदस्यांचे केलेले नामनिर्देशन रद्द करण्यात आलेले आहे.

राज्य स्तरावर प्रमुख केंद्रीय योजना/कार्यक्रमांची कार्यक्षम आणि वेळेवर अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी राज्यस्तरीय दिशा (DISHA) समितीच्या मार्गदर्शक सूचनेतील परि.क्र.३ नुसार मा.संसद (लोकसभा व राज्यसभा ) सदस्यांचा समावेश असलेल्या राज्य दिशा समितीकरिता दि.२८ नोव्हेंबर, २०२४ च्या पत्रान्वये नामनिर्देशन करण्यात आलेले आहे. केंद्र शासनाकडून प्राप्त झालेल्या राज्यस्तरीय DISHA समितीसाठी नामनिर्देशित केलेल्या मा.संसद सदस्यांची यादी परिशिष्ट-अ येथे सोबत जोडली आहे.

राज्यस्तरीय दिशा (DISHA) समितीसाठीच्या सर्व मार्गदर्शक सूचना केंद्र शासनाच्या <http://rural.nic.in/disha> या वेबसाइटवर उपलब्ध आहेत.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२५०१३११४४१२१९४२० असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(संगिता गो.लांडे)

अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

- १.मा.राज्यपाल यांचे सचिव, महाराष्ट्र राज्य, मलबार हिल, मुंबई.
- २.मा.मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई-३२.
- ३.मा.मंत्री (ग्रामविकास), महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई-३२.
- ४.मा.मंत्री (महसूल), महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई-३२.
- ५.मा.मंत्री (जलसंधारण), महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई-३२.
- ६.मा.मंत्री (पाणीपुरवठा व स्वच्छता), महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई-३२.
- ७.मा.मंत्री (सामाजिक न्याय व विशेष सहाय्य), महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई-३२.

- ८.मा.राज्यमंत्री (ग्रामविकास), महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई-३२.
- ९.मा.राज्यमंत्री (सामाजिक न्याय व विशेष सहाय्य), महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई-३२.
- १०.मा.राज्यमंत्री (महसूल), महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई-३२.
- ११.मा.राज्यमंत्री (जलसंधारण), महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई-३२.
- १२.मा.राज्यमंत्री (पाणीपुरवठा व स्वच्छता), महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई-३२.
- १३.सर्व जिल्ह्यातील मा.संसद सदस्य, महाराष्ट्र राज्य.
- १४.सर्व जिल्ह्यातील मा.विधानमंडळ सदस्य, महाराष्ट्र राज्य.
- १५.मा.मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन, मंत्रालय, मुंबई-३२.
- १६.अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, मंत्रालय,
- १७.अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव, सामाजिक न्याय विभाग, मंत्रालय, मुंबई.
- १८.अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव, मृद व जलसंधारण विभाग, मंत्रालय, मुंबई.
- १९.अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव, रोहगार हमी योजना, मंत्रालय, मुंबई.
- २०.अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.
- २१.अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव(महसूल), महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई.
- २२.अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव, नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई.
- २३.अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव, वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई.
- २४.अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव (वने), महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई.
- २५.अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव, सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालय, मुंबई.
- २६.अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव, रोजगार व स्वयंरोजगार विभाग, मंत्रालय, मुंबई.
- २७.अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव (ग्रामीण रस्ते), सार्व. बांधकाम विभाग, मंत्रालय, मुंबई.
- २८.अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव (कृषि), कृषि व पदुम विभाग, मंत्रालय, मुंबई.
- २९.अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव (पशुसंवर्धन), कृषि व पदुम विभाग, मंत्रालय, मुंबई.
- ३०.अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव (मत्स्यव्यवसाय), कृषि व पदुम विभाग, मंत्रालय, मुंबई.
- ३१.अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव, जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई.
- ३२.अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव, सहकार विभाग, मंत्रालय, मुंबई.
- ३३.अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव, महिला व बाल कल्याण विभाग, मंत्रालय, मुंबई.
- ३४.अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव, कौशल्य, विकास व उदयोजगता विभाग, मंत्रालय, मुंबई.
- ३५.सचिव, केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली.

- ३६.मुख्य पोष्ट मास्टर जनरल, महाराष्ट्र सर्कल, जीपीओ बिल्डिंग, मुंबई.
- ३७.निदेशक, संस्थागत वित्त.
- ३८.प्रबंध निदेश/अध्यक्ष, अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती विकास महामंडळ.
- ३९.प्रबंध निदेश/अध्यक्ष, महिला विकास महामंडळ.
- ४०.संचालक, माहिती व जनसंपर्क संचालनालय,मंत्रालय,मुंबई.
- ४१.उप सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय,मुंबई.
- ४२.महालेखापाल, (लेखापरीक्षा), महाराष्ट्र १ / २, मुंबई/नागपूर.
- ४३.महालेखापाल, (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र १ / २, मुंबई/नागपूर.
- ४४.संचालक,अर्थ व सांख्यिकी संचालनालय,मुंबई.
- ४५.संचालक,लेखा व कोषागारे संचालनालय,मुंबई.
- ४६.विभागीय आयुक्त, आयुक्त कार्यालये (सर्व).
- ४७.जिल्हाधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालये (सर्व).
- ४८.मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद (सर्व).
- ४९.उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद (सर्व).
- ५०.प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा (सर्व)
५१. मुख्य परिचालन अधिकारी(कौशल्य), दिनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना , राज्य व्यवस्थापन कक्ष, ग्रामविकास भवन, सेक्टर-२१, खारघर, नवी मुंबई-४१०२१०
- ५२.ग्राम विकास विभाग, मंत्रालय, मुंबई (सर्व कार्यासने).
- ५३.निवड नस्ती (कार्यासन-योजना-५)

## परिशिष्ट-अ

(दि.२८ नोव्हेंबर, २०२४ च्या केंद्र शासनाच्या पत्र क्र.क्यू-१३०१६/०४/२०१९-DISHA अन्वये राज्य दिशा समितीकरिता नामनिर्देशित केलेले मा.संसद सदस्याची नावे)

अ.क्र.	मा.संसद सदस्य	लोकसभा/राज्यसभा
१.	मा.छत्रपती उदयनराजे प्रतापसिंह महाराज भोसले	लोकसभा
२.	मा.श्री. छत्रपती शाहू शाहजी	लोकसभा
३.	मा.श्री. विशाल (दादा) प्रकाशबापू पाटील	लोकसभा
४.	मा.श्री. सुनिल दत्तात्रय तटकरे	लोकसभा
५.	मा.श्रीमती सुप्रिया सुळे	लोकसभा
६.	मा.श्री. श्रीरंग आप्पा चंदु बारणे	लोकसभा
७.	मा.श्री.अरविंद गणपत सावंत	लोकसभा
८.	मा.डॉ.भागवत कराड.	राज्यसभा
९.	मा.श्री.प्रफुल्ल पटेल	राज्यसभा
१०.	मा.रामदास आठवले	राज्यसभा